

सन २०१५-१६ करीता आदिम
जमातीचा विकास या राज्य
योजनेंतर्गत आदिम जमातीच्या
कुटुंबाकरिता घरकुल बांधण्याच्या
खर्चास मान्यता देवून निधी वितरीत
करणेबाबत

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक: आदिम-२०१५/प्र.क्र.८९/का.-१९
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
तारीख: ३१/०३/२०१६

वाचा -

- १) आयुक्त आदिवासी विकास नाशिक यांचे पत्र क्र.नियो-२०१५/ प्र.क्र.२२(१५)/ का.५(३)/
७१११ दि. ०७/११/२०१५

प्रस्तावना (Preamble) -

राज्यातील कातकरी , माडिया गोंड व कोलाम या जमाती आदिम जमाती
(Particularly Vulnerable Tribes) म्हणून केंद्रशासनाने अधिसूचित केलेल्या आहेत. या जमाती
अतिशय दुर्गम व डोंगराळ भागात वस्ती करून राहतात. यामुळे या जमातींचा निवासाचा प्रश्न
सोडविण्यास प्राधान्य देऊन चालू वर्षी आदिम जमातीचा विकास याखाली रु.२०००.०० लक्ष
अर्थसंकल्पीत निधी घरकुलांच्या बांधकामास उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आयुक्त, आदिवासी
विकास यांनी वाचा क्र. ०१ अन्वये सादर केलेला आहे. त्यापैकी रु. १४००.०० लक्ष तरतुदीच्या
प्रस्तावास मंजुरी देवून निधी वितरीत करण्याची बाब शासनाचे विचाराधीन होती.

शासन निर्णय (Government resolution)-

शासन आता या निर्णयाद्वारे आदिम जमातीचा विकासासाठी राज्य योजनेंतर्गत आदिम
जमातीचा विकास याखाली सन २०१५-१६ या वर्षात रु.२०००.०० लक्ष अर्थसंकल्पीत असून
त्यापैकी रु.१४००.०० लक्ष निधी वितरणासाठी उपलब्ध झालेला आहे. सदर उपलब्ध निधीतून
१४०० घरकुले शबरी घरकुल योजनेच्या शासन निर्णय क्र. घरकुल-२०१२/ प्र.क्र.३८/ भाग.१/
का.१७, दि. ०७/०८/२०१४ मधील लाभार्थी निवड, लाभार्थ्यांची पात्रता, घराची बांधकाम किंमत,
घराचे क्षेत्रफळ, लाभार्थी हिस्सा इत्यादी विहित निकषानुसार आदिम जमाती धर्तीवर आदिम
जमातीच्या कुटुंबासाठी घरकुलांच्या प्रति घरकुल रु.१.०० लक्ष प्रमाणे बांधकाम करण्याच्या
खर्चास मान्यता देण्यात येत आहे. सदर घरकुल बांधकाम करण्याची योजना राज्य व्यवस्थापन
कक्षामार्फत राबविण्यात यावी. यासाठी पात्र लाभार्थ्यांची यादी ही त्या त्या जिल्ह्याचे संबंधित
प्रकल्प अधिकारी , एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्याकडून राज्य व्यवस्थापन कक्षास

उपलब्ध करून देण्यात येईल. या योजनेखाली जिल्हानिहाय /आदिम जमातीनिहाय घरकुलांचे उद्दीष्ट व प्रस्तावित निधी वितरणाचा लक्षांक खालील तालिकेत नमूद केल्याप्रमाणे राहिल.

अ. क्र.	आदिम जमाती	जिल्हा	घरकुलांचे उद्दीष्ट	प्रस्तावित वितरण (रु.लक्ष)
१.	कातकरी	रायगड	१५६	१५६.००
		ठाणे	१५५	१५५.००
		पालघर	१५६	१५६.००
२.	माडीया	गडचिरोली	४६७	४६७.००
३.	कोलांम	चंद्रपुर	१५५	१५५.००
		यवतमाळ	१५६	१५६.००
		नांदेड	१५५	१५५.००
	एकुण		१४००	१४००.००

या योजनेखाली घरकुलांची प्रस्तावित कामे राज्य व्यवस्थापन कक्षामार्फत करण्यात येणार असून यासाठी लाभार्थी निवड ही संबंधित जिल्ह्याचे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास यांचेमार्फत करण्यात येणार आहे. यासाठी या योजनेखाली वितरीत करण्यात येणारा सर्व निधी संबंधित राज्य व्यवस्थापन कक्षाकडे तात्काळ वर्ग करण्यात यावा.

उपरोक्त रु. १४००.०० लक्षचा खर्च मागणी क्र. टी-५, मुख्य लेखाशीर्ष २२२५- अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण - पंचवार्षिक योजनांतर्गत योजना - ०२ - अनुसूचित जमातीचे कल्याण - ७९६- जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना - राज्य योजनांतर्गत योजना, (०१) (४०) आदिम जमातीचे विकासासाठी राज्य क्षेत्र योजना, (२२२५ c ८८५) ३१ सहायक अनुदाने (वेतनेतर) या लेखाशीर्षाखाली सन २०१५-१६ मध्ये अर्थसंकल्पित झालेल्या तरतूदीतून करण्यात यावा.

सदरची तरतूद अर्थसंकल्पिय अंदाज वितरण व संनियंत्रण प्रणालीद्वारे (BEAMS) वितरीत करण्यात आला आहे. वितरीत निधीच्या मर्यादेत निधी आहरीत करण्याची दक्षता आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांनी घ्यावी व सदर निधी राज्य व्यवस्थापन कक्ष यांचेकडे पुढील कार्यवाहीसाठी वर्ग करावा.

उपरोक्त मंजूर करण्यात आलेले अनुदान ते ज्या बाबींसाठी खर्च करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे, त्याच बाबींसाठी खर्च करावे व त्याचे उपयोगिता प्रमाणपत्र आर्थिक व भौतिक अहवालासह शासनास सादर करण्याची दक्षता घ्यावी.

सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ९२/व्यय-१४, दि.२९/०३/२०१६ अन्वये प्राप्त झालेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०४०११५२४२६३८२४ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(भगवान सावंत)
अवरसचिव

प्रत,

१. महालेखापाल (लेखा परीक्षा), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.
२. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.
३. अवर सचिव, भारत सरकार, जनजाती कार्य मंत्रालय, शास्त्री भवन, नवी दिल्ली.
४. खाजगी सचिव, मा. मंत्री, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
५. खाजगी सचिव, मा. राज्यमंत्री, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
६. मा. सचिव, आदिवासी विकास यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.
७. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक
८. सर्व अपर आयुक्त, आदिवासी विकास
९. सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.
१०. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
११. नियोजन विभाग/वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
१२. उप सचिव, आदिवासी विकास, मंत्रालय, मुंबई.
१३. कार्यासन अधिकारी, का-६, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
१४. संगणक समन्वयक, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
१५. निवड नस्ती (का.१९) आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.